

und achtzig VARĀH. Brh. S. 32, 31. 7, 13. 53, 13. 54, 85. SŪRJAS. 1, 52. 2, 58. 3, 19. प्रभू in Conjunction stehend mit VARĀH. Brh. S. 21, 31. 103, 6. मत्वमिन्दभिष्टवसंयुतम् so v. a. enthaltend R. GOR. 1, 64, 19. प्रैष्य० नामन् so v. a. Bezug habend auf M. 2, 32. मत्वं षाडुण्यसंयुतम् 7, 58. क्रीधमात्मनि संयुतम् (संश्रितम् ed. SCHL.) so v. a. gerichtet gegen R. GOR. 2, 9, 7. संयुत Sīv. 5, 33 fehlerhaft für संयत, wie MBh. 3, 16781 gelesen wird. — Vgl. संयाव. — desid. s. संयुष्य.

3. यु, युैति, angeblich पुयुधि neben पुयोधि P. 3, 4, 88, Sch. (वियूयेत्, युैवत्, पूयैवत्, पुयवत्, पुवते, पुवत्, (वियवत्, पुयैत्, अप्यावित्, यावीस्, पूष्यम्, यैषत्, योषत्, यैषुस्, यैष्यम्, यैष् 2. sg.; insin. यैतवे, यैतवै, यैतोम्. 1) fernhalten, trennen von; bewahren vor (abl.); verwehren, vor-enthalten; abwehren (mit acc.): पुयोध्यरस्मेद्यैषासि RV. 2, 6, 4, 29, 2. पुयो-ध्यरस्मल्लुक्तरामेनः 189, 1. पुयोते नो अनवृत्यानि गत्तोः 3, 54, 15. हैषासि पुयुतं सूर्यादृष्टिं 6, 59, 8, 7, 34, 13. 36, 9, 71, 1, 2. 8, 18, 5, 8. पुयोताना नो अहृसः 10, 11, 31, 16, 60, 15. न तमेष्य अरोतयो मर्ते पुवत् रायः 4. पस्य नूचिदेव ईश्ये योतोः 6, 18, 11. विश्वा अभीती रप्तो पुयोधि 2, 33, 3. ÇAT. Br. 6, 8, 2, 9. med.: मा नः सूर्यस्य मंदेश्या पुयोधा: RV. 2, 33, 1. माकिष्ठे राति-मेवा पुयोत 8, 60, 8. अपाव्यन्याधा हैषासि VS. 28, 15; vgl. TBr. 3, 6, 12, 4. NIR. 9, 42. जरया पूयते 10, 39. पुत् getrennt, = पूर्व. H. an. 2, 188. = पव्यभूत (so ist zu lesen st. पूप्) MED. I. 48. KAN. 7, 2, 13. तं वृत्सा उपतिष्ठृत्येकशीर्षाणो पूता (köönnte auch zu 2. यु gehören) दृश्या AV. 13, 4, 6. Dieses ist das यु आमाप्तो DñTUP. 24, 23. — 2) sich fernhalten, getrennt bleiben, — werden: गमत्स शिप्री न स यैषत् RV. 8, 1, 27. 33, 9. मा ते पुयोम संदृश्या: AV. 7, 68, 3. स दत्तान्मा पूष्यम् 6, 123, 4. न राष्ट्रान्न तस्यै विशेष्यते या इयुतं ददाति ÇÄNKh. Ça. 15, 16, 17.

— caus. यैव्यति und पावैति (vgl. AV. PrA. 4, 92) trennen, fernhalten u. s. w.: संस्थावीना यवयसि लमेत् इत् RV. 8, 37, 4, 1, 3, 10. पावया दिव्युमेष्यः 6, 46, 9, 12. उत मा भास्मायवयत्विन्द्रवः 8, 48, 5, 10, 102, 3. 127, 6, 132, 5. ब्रह्मुद्दिष्यः सूर्यायावयस्व 5, 42, 9. AV. 1, 2, 3. 5, 22, 6. 7, 63, 1. VS. 3, 26. ÇAT. Br. 13, 8, 2, 13. पावैयते (ब्रुगुप्तायाम्) DñTUP. 33, 36.

— intens. sich zurückziehen, zurückweichen; klaffen: यैषिदस्यामवैश्वेष्यैः स्वनाद्यैषवीद्विष्यसा वज्रं इन्द्रं ते RV. 1, 52, 10. नदं वृश्वेष्योतीना नदं योवृतीनाम्। पर्तिं वै अद्याना धेननामिष्युयसि aestuantium, recedentium 8, 38, 2. न यस्याः पारं ददृशे न पायुवत् *kein Ende* —, keine Lücke habend AV. 19, 47, 2. — Vgl. यवयावन्.

— अप् beseitigen: अप् स्वसारं सनुत्पुयोति RV. 4, 92, 11. 5, 87, 8, 8, 11, 3, 9. 104, 6.

— अव abtrennen: अवयती NIR. 4, 11. — caus. fernhalten NIR. 9, 42.

— निस् beseitigen: निष्वाप्तो अशस्ती: RV. 4, 48, 2.

— प्र beseitigen: नकिष्ठे कर्मणा नश्वन् प्रपैषत् RV. 8, 31, 17. partic. प्रयुत nach den Comm. getrennt, zerstreut; wohl besser abwesend, zerstreut so v. a. achtlos, sorglos (मनसा प्रयुतः). MAH. zu VS. 11, 73 erklärt अप्रयावम् durch अप्रमत्तम् und für अप्रयुत RV. 7, 100, 2 würde achtlos passen. Man vgl. ausserdem प्रपुति, अप्रयुतन् und पूर्व mit प्र. धनुं चरत्तीं प्रयुतामगोपाम् RV. 3, 57, 1, 53, 4. अक्लं प्रयुतं शवीनम् 5, 32, 2. — Vgl. प्रपैतर्.

— वि 1) sich trennen, — scheiden: न मृद्गेणा सञ्चयं वियैषत् RV. 2, 18, 8. मा वि यैषम् 10, 83, 42. AV. 3, 30, 5, 9, 5, 27. — 2) getrennt wer-

den von, beraubt werden, einer Sache (instr.) verlustig gehen: न स राया शशमानो वि यैषत् RV. 4, 2, 9. अथा स वृत्तेष्टमिर्वियूप्या: (vgl. P. 3, 1, 85, KAR., Sch.) 7, 104, 15. 10, 61, 12. रायस्योषेण VS. 4, 22. गवै वृत्सैर्विपृताः: RV. 5, 30, 10. स्वज्ञर्विविषुतः: VAÑU. Brh. S. 104, 39. मृगाङ्गदत्तविषुत KATHA. 73, 18. कातामुखश्चीविषुत privatus RAGH. 16, 20. विषुत vermindert, wovon abgezogen worden ist SŪRJAS. 2, 58. nicht in Conjunction stehend mit — (im comp. vorangehend) VARĀH. Brh. S. 100, 2. Dieses zu युत und संयुत verbunden im Gegensatz stehende विषुत könnte eben so gut zu 2. यु gezogen werden. — 3) ablösen von, bringen um (instr.): नूचियद्या नः सञ्चया वियैषत् RV. 4, 16, 21. मा नो वि यैषं सञ्चया 8, 73, 1. मा नो वि यैषः सञ्चया विष्ठि तस्य नः 2, 32, 2. माकिर्न एता सञ्चया वि यैषु: 10, 23, 7. In sämtlichen Stellen könnte सञ्चया mit den Comm. als acc. pl. gefasst werden, jedoch spricht तस्य 2, 32, 2 für sg. के मैं मर्यकि वि यैवत् गोभिः 5, 2, 8. वि तं पुयोत् शवसा व्योवसा वि प्रपाकामिद्वितिभिः 1, 39, 8. — 4) scheiden, auseinanderbringen: को दैषती वि प्रयोत् RV. 10, 93, 12. spreiten, zerstreuen: पथा दात्यनुपूर्व विष्यूप्य (vgl. P. 6, 4, 58) 10, 131, 2. न विष्वेष्य विषुपातप्रस्तरम् TS. 2, 6, 5, 4. öffnen: वि कोर्यं मध्यमं पूव RV. 9, 108, 9.

4. यु (von 1. या) adj. fahrend: न पोरुप्विद्रस्यः प्राप्वे रथस्य कञ्जन। पद्मे पासि हृत्यम् RV. 1, 74, 7. nach S. flüchtig oder in's Unglück rennend: स्वैः य एवै रिषिष्टुपूर्वानः 8, 18, 13, wo wir हृपुर्वानः vermuten nach 14 und 15. Etwa so v. a. Zugthier: दा पू ÇAT. Br. 3, 7, 1, 10 entsprechend dem अस्थूरि.

युक्त 1) partic. adj. s. u. 1. युक्. — 2) m. N. pr. eines Sohnes des Manu Raivata HARIV. 433. eines der 7 Weisen unter Manu Bhautja 492. — 3) f. या eine best. Pflanze, vulgo एलानी RATXAM. im ÇKDA.; vgl. युक्तरसा. — 4) n. a) Gespann ÇAT. Br. 6, 7, 4, 8, 12, 4, 1, 2. — b) a measure of four cubits WILSON nach MED.; fehlerhaft für युत.

युक्तकार्य (युक्त + का०) adj. Angemessenes thunend, auf passende Weise zu Werke gehend KĀM. NĪTIS. 4, 21. NĀGĀN. 12, 14.

युक्तकृत् adj. dass. BuLc. P. 3, 12, 51.

युक्त्यावन् (युक्त + प्रा०) adj. der die Soma-Steine zur Hand genommen —, in Thätigkeit gesetzt hat RV. 2, 12, 6. 3, 4, 9. 5, 37, 2. AV. 9, 6, 27. TS. 5, 3, 6, 1.

युक्ताल (von युक्त) n. 1) das Verwendetsein: पात्राणाम् KĀT. ÇR. 25, 13. 45. das Beschäftigtsein 4, 9, 9. 42, 1, 9. — 2) Angemessenheit: अ० वैदान्तास. (Allah.) No. 103.

युक्तदण्ड (युक्त + द०) adj. Strafe anwendend; gerecht strafend R. 3, 70, 12. KĀM. NĪTIS. 14, 12. 16. SPR. 474. Davon nom. abstr. °ता RAGH. 4, 8.

युक्तमनस् (युक्त + म०) adj. angespannten Geistes, aufmerksam ÇAT. Br. 11, 3, 7, 1.

युक्तरथ (युक्त + रथ) 1) m. Bez. eines reinigenden Klystiers SUQR. 2, 198, 4. seine Zusammensetzung 227, 16. angeblich so genannt, weil es noch zulässig ist, wenn der Wagen schon bespannt oder das Reithier gesattelt ist 228, 20. — 2) n. Bez. eines Wunderelixirs SUQR. 2, 162, 16. 18. 163, 3.

युक्तरसा (युक्त + रस) f. eine best. Pflanze, vulgo एलानी AK. 2, 4, 5, 5; vgl. युक्ता.